



Certificate of Publication

International Recognition Multidisciplinary Research Journal

ISSN 2249-894X

UGC Approved Journal No. 48514

Impact Factor : 5.2331(UIF)

Review of Research

This is to certify that our review board accepted research paper of Dr./Shri./Smt.: प्रा.डॉ.सुनेवार किशन रामलू. Topic:-देगलूर परिसरातील होटल येथील कल्याणीच्या चालुक्य कालीन शिलालेख :- एक अभ्यास. College : (इतिहास विभाग प्रमुख) देगलूर महाविद्यालय देगलूर, ता.देगलूर जि.नांदेड.. The research paper is original & innovative. Your article is published in the month of Dec 2017.



Laxmi Book Publication

258/34, Raviwar Peth, Solapur-413005 Maharashtra India
Contact Detail: +91-0217-2372010 / 9595-359-435
E-mail: ayisrj2011@gmail.com
Website: www.lbp.world

Authorised Signature

Ashok Yakkaldevi
Editor-in-Chief

Dr. Anil Chidrawar
I/C Principal

A.V. Education Society's
Degloor College, Degloor Dist. Nanded



ISSN: 2249-894X Impact Factor : 5.2331 (UIF)


Volume - 7 | Issue - 3 | December - 2017

REVIEW OF RESEARCH

International Online Multidisciplinary Journal



देगलूर परिसरातील होटल येथील कल्याणीच्या चालुक्य कालीन शिलालेख :- एक अभ्यास



प्रा.डॉ.सुनेवार किशन रामलू

(इतिहास विभाग प्रमुख) देगलूर महाविद्यालय देगलूर, ता.देगलूर जि.नांदेड.

प्रा.डॉ.सुनेवार किशन रामलू

प्रारत्ताविक : मराठवाड्याच्या नांदेड जिल्ह्यात देगलूर हे एक संघर्ष तालुक्याचे ठिकाण आहे.

Editor - In - Chief - Ashok Yakkundewar




International Online Multidisciplinary Journal

Review of Research

Save Tree, Save Paper, Save World

ISSN NO:-2249-894 Impact Factor : 3.8014(UIF) Volume - 7 | Issue - 3 | December - 2017



| Sr. No | Title And Name Of The Author (S) | Page No |
|--------|---|---------|
| 1 | ATTITUDE OF THE STUDENT TEACHERS TOWARDS HUMAN RIGHTS EDUCATION IN RELATION TO TEACHING TECHNIQUES Dr. M. Chandravathana | 1 |
| 2 | PROBLEMS OF THE MARGINALIZED IN NTOZAKE SHANGE'S "FOR COLORED GIRLS" Dr. R. Bakayaraj | 5 |
| 3 | DEVELOPING STRATEGIES FOR BETTER TEACHER ACCOUNTABILITY AMONG SECONDARY SCHOOL TEACHERS Dr. N. S. Sumamol | 9 |
| 4 | TECHNO-ECONOMICS & ADVANCES OF SHUTTLE-LESS WEAVING TECHNOLOGY Dr. V. M. Patil | 16 |
| 5 | A STUDY ON THE PRODUCTIVITY AND PROFITABILITY OF INDIAN BANK Mrs. R. V. Hema | 28 |
| 6 | ORGANIC DAIRY FARMING : A NEW APPROACH IN DIARY SECTOR Dr. Naushad Makbool Mujawar | 37 |
| 7 | A LITERATURE REVIEW ON IMPACT OF MODERN RETAILING/MALLS ON TRADITIONAL RETAILING IN INDIA Dr. Vijay Grewal and Jaya Kameriya | 40 |
| 8 | देगलूर परिसरातील होटल येथील कल्याणीच्या चालुक्य कालीन शिलालेख :- एक अभ्यास प्रा.डॉ.सुनेवार किशन रामलू | 45 |



REVIEW OF RESEARCH



ISSN: 2249-694X

UGC APPROVED JOURNAL NO. 48514

IMPACT FACTOR : 5.2831 (UIF)

VOLUME - 7 | ISSUE - 3 | DECEMBER - 2017

देगलूर परिसरातील होड्हल येथील कल्याणीच्या चालुक्य कालीन शिलालेख :- एक अभ्यास

प्रा.डॉ.सुनेवार किशन रामलू

(इतिहास विभाग प्रमुख)

देगलूर महाविद्यालय देगलूर, ता.देगलूर जि.नांदेड.

मराठवाड्याच्या नंदेड निल्हात देगलूर हे एक सध्या तालुक्याचे ठिकाण आहे. महाराष्ट्र - कर्नाटक - तेलंगणा या तीन राज्यांच्या सोमा देगलूर तालुक्याला मिळतेल्या आहेत. देगलूर तालुक्य परिसरातील विश्वा (बेंवरा), होड्हल, करडखेड, खानापूर, नरंगल, तडखेल, येरांगी इत्यादी ठिकाणी अनेक शिलालेख सापडते जाहेत. यापैकी वरेच शिलालेख भारतीय पुरातत्व विभागाने नेले आहेत. जे शिलालेख मंदिर परिसराच्या आत होते तेवढेच शिल्क आहेत. या परिसरातील सर्व शिलालेख अकराव्या आणि बाराव्या शतकातील आहेत. देगलूर परिसराची माहिती देणारा या शिलालेखांपूर्वीचा कोणताच ट्रोस पुरावा अद्याप तरी सापडलेला नाही.


देगलूरचा पुर्वजिहात :-

इ.स. १३ च्या शतकापासून (इ.स. १२९८) दौँकण भारतावर इस्लामी आक्रमणे सुरु झाली. आणि इस्लामी आक्रमकांनी इस्लामी धर्मप्रसाराची नवी दानने उघड्यां केली. १४ च्या शतकापासून द. भारतात इस्लामी धर्म प्रचार - प्रसार हळूहळू सुरु झाला. पुढे औरंगाबाद निल्हातील युल्लाचाद हे इस्लामी धर्मप्रचारकांचे दक्षिणकडील केंद्र म्हणून नावारूपाला आले. उत्तरेकडून अनेक इस्लामी धर्मप्रचारक युल्लाचादला येत. आणि तेथून संपूर्ण दक्षिणी धर्मप्रचारासाठी सर्वदूर निघून जात.

इ.स. १५ च्या शतकात जियाउदीन रफाई यांनो देगलूर परिसरात येवून अनेक घमत्कार दाखवून लोकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन व्यन्याय लोकांना आपले अनुयायी बनविले होते. आणि हळू हळू इस्लामी धर्मांचा / धर्मतत्वांचा प्रचार-प्रसार ह्या परिसरात सुरु केला. त्यानी वरेच अनुयायी जमिहिले. या परिसरातील अनेक लोकांच्या त्यांच्यावर विश्वासही वसु लागला होता. त्यांच्याप्रती लोकांमध्ये आदरभाव निर्माण झाला आणि पुढे इ.स. १४५८ मध्ये त्यांच्या मृत्यु झाला. आणि त्यांचा याच परिसरात साध्याच्या देगलूरच्या पूर्वेस दफन करण्यात आले. त्यांसंघींपै देगलूरच्या दगांचा मुजाहिद (सज्जादा) यांच्याकडे कसलेच दस्तावेज नाहीत असे तं महणाले. त्यांच्या केवळ मुलाखतीतून ही माहिती पुढे आलो. रफाईउदीनच्या मृत्युवृत्ती व मृत्युनंतर त्यांच्यावर श्रद्धा असलेले भोवतालच्या गावातील - परिसरातील अनेक कुटुंबे, अनेक सामाजिक व इतर कारणामुळे गाव सोडून रफाईउदीनच्या सानिध्यात येवून राहू लागले. आणि हळूहळू वर्सी तयार होत गेलो. त्यानंतर अनेक व्यावसायिक, व्यापारी, शेतकारी, शेतमजूर, कलाकार इत्यादी येतच राहिले य देगलूरच्या वरसी घाडतच राहिली.

देगलूर परिसरातील मंदिरे :-

देगलूर परिसरात मंदिराचे निर्माण कार्य प्रयत्न: नागदर्म (इ.स. १०४७) याने सुरु केले. पण त्याने कोणकोणती मंदिर बांधवलो याचा उत्तेज शिलालेखामध्ये सापडत नाही. देगलूर परिसरात होड्हल, करडखेड, रामपूर, खानापूर, मुखेड इत्यादी गावात अनेक मंदिरे आहेत. त्या मंदिरांचे निर्माण करण्यासाठी बऱ्यक स्टोन व्यापरण्यात आला. त्या दगडाच्या खाणी देगलूर तालुक्याच्या हाळी-क्षोरसमुद्र परिसरात फार मोठ्या प्रमाणात सापडतात. ह्या दगडाचे वैशिष्ट्य म्हणजे त्याला कितोहो सफाईदार व घमकदार बनवता येते. हा दगड मंदिर निर्माणासाठी उत्तम ठरला आहे. म्हणून ह्या परिसरात अनेक मंदिराचे निर्माण वेगवेगळ्या कालखंडात त्या काळा दगडानोच होत राहिले. त्या मंदिरांचा निर्माण काळ निश्चित सोंगला येत नाही.



या परिसरातील शिलालेखात असलेल्या घण्ठानावरून त्यांच्या काळ अंदाजित ठरवावा लागतो.



हेमादीयरस शैली :-

करडांखेड येथील सातवा शिलालेख कल्याणीच्या चालुक्य राजा सोमेश्वर - || (इ.स. ११२७-११३८) यांच्या काळातील असावा. शिलालेखातील घण्ठानासार रोमेश्वर - ||| च्या सामाज्यातील महामंडळेश्वर इरयेमरस हा सध्याच्या देगलूर परिसर भागाचा कारभारी होता. त्याच्या अधिपत्याखाली १००० खंडवांचा एक समूह होता. त्या ग्रामसमृहास इराऊ/इरच्छासिरा असे नाव होते. त्यावर तो आपला अंमल करीत होता. त्यामध्ये अवराडी-७०० व सवकरगे - ६०० हे दोन भाग होते. अवराडी-७०० चा महामंडळेश्वर अनसहेनी हेमादीयरम अवराडी हा होता त्याने आपल्या विभागातील अलूर, गऊळगावे, कावालगावे, द्यासवलीगे, खुकावे, वोरीगावे, नेरीलगे, हिणलगावे इत्यादी व सवकरगे - ६०० या विभागातील काही गावांच्या उद्योगांमध्यातून जो काही कर मिळत होता. त्याचा काही भाग करडांखेडच्या सोमनाथ मंदिरास व्यवस्थेसाठी म्हणून देवू केला होता. असा उल्लंघन आहे.

यावरून स्पष्टपणे आपल्याला असे म्हणता येते की, अवराडी - ७०० चा महामंडळेश्वर हेमादीयरस यानेच आपल्या परिसरातील होटल, रामपूर, करडांखेड इत्यादी ठिकाणच्या काही मंदिराचे निर्माण केले असावे. आणि त्यांच्या दिवावती व्यवस्थेसाठी आपल्या विभागाचा देमादीयरस शैली म्हणून अोळखली जात असावी.

हेमादीयरस शैली व हेमाडपंती शैली :-

महामंडळेश्वर हेमादीयरस याने सध्याच्या देगलूर परिसरात अनेक मंदिरे निर्माण केले असावे. त्यासाठी त्याने विशिष्ट अशी मंदिर काही हरकत नाही.

पुढे इ.स. १२६१-१२७१ या काळात यादवांच्या राजपदावर राजा महादेव हा आला होता. त्याचा प्रधानमंत्री हेमाद्रीपंडित / हेमाडपंत हा होता. हेमाडपंत हा उत्तम प्रशासक, कवी, लेखक, स्थापत्याची आवड असणारा होता. जेंडा यादव राजा महादेवने वरंगलची राणी रुद्रांगम्मा हिच्या सामाज्यावर आक्रमणे केली. तेंव्हा हेमाडपंत हा राजा महादेव यांच्या सोबतच होता. यादवांची मोहिम देवगिरीहून वरंगलकडे जाताना परिसरातील मंदिरे पाहिले असावी. आणि त्यांच्या मुक्काम होटल परिसरात पडला असावा. आणि हेमाडपंत याने होटल व त्यांती आणि पुढील काळात हेमाडपंताने अनेक मंदिराचे निर्माण व जीर्णोद्धार केलेली वर्णने सोपडतात. हे आपल्याला माहितव आहे. हेमाडपंताने त्याच्या कारकिर्दीत जे मंदिर निर्माण केले. त्याची मंदिर निर्माण शैली आणि होटल व परिसरातील मंदिर निर्माण शैली वन्याच्या प्रमाणात मंदिराच्या निर्माण शैलीला सुधा हेमाडपंती शैली म्हणूत आहे. म्हणून गतकाळातील इतिहासकारांनी होटल

पण हे फारसे संयुक्तिक होणार नाही कारण होटल व परिसरातील मंदिरे इ.स. १२ व्या शतकाच्या पुर्वार्धातील आहेत तर हेमाडपंताने हेमाडपंती शैली होयूच शकत नाहीत. ती हेमादीयरस शैलीची असू शकतात. त्याची नकल हेमाडपंताने केली व पुढे अनेक मंदिराचे निर्माण केले. हेमाडपंतच्या काळापासून पुढे निर्माण इलेली त्याची मंदिरे ही हेमाडपंती शैलीची होतात. पण हेमाडपंतच्या १५० वर्ष आगोदरची होटल व रायगतील मंदिरांची निर्माणशैली हेमाडपंती कशी काय होक शकते. म्हणून होटलची मंदिरे हेमाडपंती शैलीची नाहीत तर ती हेमादीयरस शैलीची आहेत.

होटल येथील शिलालेख :-

होटल हे देगलूर पासून पाच मैल अंतरावर असलेले एक छोटेसे गाव आहे. या गावाच्या पूर्वेकडे एक भागावस्थेत असलेले मंदिर आहे. त्याला नंदीमंदीर असे म्हणतात. मंदिराजवळ एक शिलालेख आहे. त्या मंदिरामध्ये गांगृहात सध्या कोणतीही मृती नाही. त्या मंदिराच्या चांगून आहे. हा शिलालेख एक पायाणी आयाताकूळी रस्तंभावर कोरलेला आहे. त्याची उंची ०५ फूट ०८ इंच आहे. रुंदी ०१ फूट ०५ इंच आहे तर जागी ०१ फूट ०.७५ इंच आहे. हा शिलालेख रस्तंभाच्या दोन्ही चांगूने कोरलेला आहे. हा शिलालेख अनेक वर्ष उपड्यावरच असल्या काऱणाने उन पाऊर व व्यावरणातील रासायनिक द्रव्यामुळे शिलालेखाच्या पुढच्या अंगावरील वरीच अक्षरे अस्पष्ट व भंगलेली दिसतात. शिलालेखाच्या मध्यभागातील तीन ठिकाणी अक्षरे तर अजियातच ओळखता येत नाहीत. त्यामानाने शिलालेखाच्या मागील चांगूची अक्षरे मुर्दित व चांगूली आहेत. हा शिलालेख देवनागरी लिपी व गोरक्ष भाषेतील आहे. तजांच्या मते हा शिलालेख इ.स. च्या ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असावा. या शिलालेखात एकूण १२५ ओळी आहेत. या शिलालेखाच्या लेखकाचे नाव लक्ष्मन असल्याचा उल्लेख होया आहे. हा शिलालेख रथ्यानिक अधिकार्याने कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी कृतिका नक्षत्रावर किंवा त्या दिवशी कोरण्याचे काम सुरु केले. असा उल्लेख याच शिलालेखातील ३७ व्या शतकात केला आहे. या शिलालेखात तिथी, मास, नक्षत्र व वेळ यांचा उल्लेख केलेला आहे. पण



दुर्देवाने शतकाचा उल्लेख कुरेहो केलेला नाही. मरणून या शिलालेखाच्या निश्चित कालखंड सांगता येत नाही. या शिलालेखाच्या पाहत्याच्याजवऱ प्रारंभी सूर्य, चंद्रकोर, पाय दुमडलेला नंदी, सवत्स धेनु, शिवलिंग यांच्या आकृत्या कोरलेल्या आहेत. या घरून स्पष्ट आहे की, हा शिलालेख हीव संप्रदायाच्या प्रारंभी शिवस्तुती कोरलेलो आहे. यातील शिवस्तुती व शेवटची ओळ सोडल्यास संपूर्ण शिलालेख पद्ध रूपातच आहे.

या शिलालेखाच्या पद्धात विविध वृत्तांचा सामावेश आहे. त्यात १,२,४,१२,१३,१५ ते १८,२१,२४,२६,२७,३०,३१,३५ ते ४० व ४२ हे श्लोक शाईल हेक्कीडीत वृत्तात आहेत.

तर ३,७,८,१९ व २५ हे श्लोक स्वाधरा वृत्तात आहेत.

६ व १४ हे श्लोक मंदाक्रांता वृत्तात आहेत.

९ या श्लोक स्वागत वृत्तात मुंफलेला आहे.

२० व २१ हे श्लोक उपजाती वृत्तात आहेत.

१२,२३ व ४२ हे श्लोक इंद्रबज्ञा वृत्तात आहेत.

३३, ३४ व ४१ हे श्लोक अनुष्ठृप्त छंदात आहेत.

या शिलालेखाचा एकुण ४३ श्लोक कोरलेले आहेत. त्यांचा अनुक्रमाही एका पाठोपाठ दिलेला आहे. शिलालेखात काही ठिकाणी अनुस्वार व शब्दसंरेखी चुकीचे असल्याचे इतिहासकार डी.सी.सरकार व जी.भट्टाचार्य यांनी नमूद केले आहे.

शिलालेखाची दुसरी बाजू याचा प्रारंभ ओम नमः शिवाय ने केलेला आहे. त्यानंतर शिवस्तुती, शिववंदना येते. त्यानंतर केलास पवंताचे वर्णन व अगस्ती क्रृषीच्या आश्रमाचे व अगस्ती क्रृषीच्या तपश्चर्येचे रसाळ वर्णन येते. अगस्ती क्रृषीच्या कामधेनूचे अपहरण कर्से इले याद्येहो वर्णन येते.

त्यानंतर अग्निकुल (अग्निज्ञाती) च्या आदीपुरुषाचा जन्म व त्याने दानवाचे केलेले निर्दात्तन याची कथा येते. अग्निकुलातील धोर / धूष चो माहिती आल्यानंतर परमार घराण्यातील वाङ्पती मुंजा व पश्चिम चालुक्य घराण्यातील लैला या समाटांचीही माहिती आहे त्यावरून अग्नीकुलातील धूष-मुंजा आणि लैला हे समकालीन आहेत हे स्पष्ट होते. परमार व चालुक्य घराणे यांच्यात वराच काळपयंत संघर्ष चालू होता. पण त्यात धूष चो भूमिका काय होती. याची निश्चित कल्पना येत नाही. त्यानंतर अग्नीज्ञाती कुलातील उत्तमा व उत्तमाचा पुत्र कालोचोर - I त्याचा पुत्र अग्निदेव व अग्निदेवाने गाजविलेला पराक्रम या विषयीचे वर्णन येते. त्यानंतर २०,००० गावांवर कारभार करणारा कालोचोर - II ची माहिती मिळते.

त्यानंतर कालोचोर - II चा स्नेही पैशासिधुगो याच्या विषयीची माहिती मिळते. सिधुगीची या शिलालेखात वरीच प्रशंसा केलेलो आढळते. सिधुगीची कण्ठ, नागार्जुन, विक्रमादित्य, सौंदी आणि वेरोयनी यांच्या वरोबर तुलना केलेली आढळते.

सिधुगोने राज सोमेश्वरची राजधानी कल्याणी येथे एका शिवलिंगाची प्रतिष्ठापना केल्याचा उल्लेख मिळतो. तेच कल्याणीतील सिधेश्वर नावाचे शिवमंदिर होय. आणि त्या शिवलिंगाच्या आराधनेसाठी किंवा मंदिरव्यवस्थेसाठी त्याने प्रत्येक गावातून एक निष्क व एक दाम इणगी मरणून दिल्याचाही उल्लेख आढळतो.

होड्ल च्या सिधेश्वर देवालयाच्या व्यवस्थेसाठी अशाच प्रकारची आर्थिक व्यवस्था विषयपती येरगा याने केल्याचाही उल्लेख मिळतो. पुढं रायभेद्या याच्याही उल्लेख मिळतो. तज्जांच्या मते रायभेद्या, कालीचोर - II आणि निंगढकमला ही एकाच व्यक्तीची नावे असावीत या शिलालेखातच गुरुमठ, रेखेश्वर मंदिराचे उल्लेखही आलेले आहेत.

या शिलालेखात कसलाच तिथी निंदेश करण्यात आलेला नाही. शिलालेखात कल्याणीचा चालुक्य राजा सोमेश्वर असाच उल्लेख येतो. पण कल्याणीच्या चालुक्य घराण्यात सोमेश्वर नावाचे चार राजे होऊन गेले. त्यात सोमेश्वर - I (इ.स. १०४३-१०६८), सोमेश्वर - II (इ.स. १०६८-१०७६) सोमेश्वर - III, सोमेश्वर - IV (इ.स. १११० पर्यंत) यापेकी सोमेश्वर - I किंवा सोमेश्वर - II यांच्या उल्लेख या शिलालेखात आला असावा. असा तज्जांचा अंदाज आहे.

या शिलालेखावरून स्पष्ट होते की, इ.स.च्या अकराव्या शतकात देगलूर परिसरावर प्रत्यक्ष अग्निकुलांचे अंमल होते. हे स्पष्ट होते.

वहनी/वनही/पावक घराणे :-

होड्लच्या शिलालेख क्र. ३ नुसार वहनी/पावक घराण्याची माहिती प्रथमतःच पुढे आली आहे. या घराण्याचा मूळ पुरुष ‘मानसिध्दो’ हा होता. असा उल्लेख आहे. हे एक सामंत घराणे होते. अग्निकुलाच्या या वनही/वनही घराण्याची वंशावळ होड्ल आणि करडखेडच्या शिलालेखात पहावयास मिळते पण हे घराणे नेमके कृष्ण ठिकाणे होते हे मात्र स्पष्टपणे सांगता येत नाही. हे घराणे होड्ल - करडखेड परिसरातील होते हे मात्र शिलालेखातील वर्णनावरून सांगता येते.

होड्ल शिलालेखानुसार वहनी घराण्याची वंशावळ अशी असावी



धोर/ध्रुव

▼

उत्तम

▼

कालीचोर

▼

अर्ग/रेभेय

करडखेडच्या शिलालेखात हिच वंशावळ पुढील प्रमाणे देण्यात आली आहे

धोर

★

कालीचोर

▼

उत्तम

कर्क

परंतु ही वंशावळ कालक्रमानुसार देण्यात आली नाही असे स्पष्ट होते. कर्क याला एक बडील भाऊ असावा त्या भावास कालीचोर नावाचा एक पुत्र असावा असे शिलालेखावरुन स्पष्ट होते. आणि त्या कालीचोराची पत्नी रेब्बलदेवी असावी असे स्पष्ट होते. म्हणजे ही वंशावळ पुढील प्रमाणे होईल.

धोर

▼

उत्तमा

कालीचोर - I + रेब्बल देवी इ I

▼

कालीचोर - II + रेब्बल देवी - II

कालीचोर - III

होटल येथील शिलालेखामध्ये अर्ग आणि करडखेड शिलालेखातील कर्क हे एकच होते असे मत गृहीत घरण्यात आले आहे. होटल शिलालेखात अर्ग यास रेभेय असे मंटले आहे. कदाचित तो रेभा म्हणजेच रेब्बलदेवीचा पुत्र असावा कारण रेभा हा संस्कृत मधिल शब्द कन्धडी रेब्बला या शब्दाचा अपभ्रंश होय असे मानल्यास त्यात काही चूक होणार नाही. ज्या अर्थी आपण अर्ग यास रेभेय किंवा रेब्बला देवीचा पुत्र मानला आहे व रेब्बलदेवीही कालीचोर - II ची राणी मानली आहे त्या अर्थी अर्ग य सांगेश्वर - III हे समकालीन होते असे मानवे लागते. कारण कालीचोर - II हा विक्रमादित्य - VI (इ.स. १०७६-११२६) च्या काळामध्ये जवळजवळ इ.स. ११२२ पर्यंत प्रांताधिकारी म्हणून होता हे चीमा/वैंदरा येथील शिलालेखावरुन स्पष्ट होते.

होटल येथील शिलालेखामध्ये अर्ग हा कालीचोर पहिलाच मुलगा होय. ज्याअर्थी अर्ग ला रेभा, रेभेय किंवा रेब्बल देवीचा मुलगा खरी होय असे म्हणावे लागते.

३) होटल येथील पहिला शिलालेख :-

हा शिलालेख इ.स. ११०१ चा आहे. हा शिलालेख दोन्हीबाजूने कोरलेला आहे या शिलालेखाची दुसरी बाजु स्पष्ट आहे. संक्रमनप्रसंगी ओपूरुषदेवास-रेब्बलदेवी असावा अधिकान्यांनी दिलेल्या दानाची नोंद या शिलालेखात आहे.



२) होटल येथील दुसरा शिलालेख :-

हा शिलालेख इ.स. ११२० सालचा आहे. यात उल्लेख आहे की, कालेय नायकाच्या आज्ञेवरुन योररसाने पोटुला होटल ये मदनुर येथील उत्पन्नाचा कांही भाग स्वयंभू रेव्हसवर देवास किंवा मंदिरास व्यवस्थापनासाठी दान म्हणून दिल्याचे म्हटले आहे.

३) होटल येथील तिसरा शिलालेख :-

चरोल दोन शिलालेखापेक्षा कांहीसा आधीचा हा शिलालेख आहे. हा शिलालेख अकराच्या शतकातील आहे. हा शिलालेख देवनागरी लिपीत, संस्कृत भाषेत आणि पद्यरूपात आहे हा शिलालेख नेमका कुण्या काळातील आहे याचा स्पष्ट उल्लेख नाही. पण शिलालेखातील वर्णनावरुन सोमेश्वर - II (इ.स. १०६८-७०) च्या काळातील तो असावा असे वाटते.

या शिलालेखाद्वारे वहनी किंवा पायक घराण्याची माहिती प्रथमतःच उपलब्ध झाली आहे. या घराण्याचा मूळ पुरुष 'मानसिधी' हा होता.

चालुक्य घराण्यातील राजा तैल-II (इ.स. ११५७-११६३) आणि परमार राजा मुंजा यांच्यात झालेल्या लढाईत वहनी घराण्यातील राजा धोर याने भाग घेतला होता. असा उल्लेख आढळतो पण ती लढाई कुर्चे व केंव्हा झाली याचा कसलाच उल्लेख या शिलालेखात नाही.

वहनी घराण्याचे चालुक्यांच्या सिद्धुगी नावाच्या अधिकान्याशी चांगले संबंध होते, मित्रत्वाचे संबंध होते. सिद्धुगीनेच चालुक्यांची राजधानी कल्याणी येथे सिद्धेश्वर नावाचे शिवमंदिर वांधवले होते. अशी नोंद या शिलालेखात आहे.

अशा प्रकारे होटल येथील शिलालेखातुन स्पष्ट होते की, होटल आणि देगलूर परिसरावर कल्याणीच्या चालुक्यांचे वर्चस्व होते. होटल च परिसरातील नागवर्म, अनंतपाल ह्या सेनाधिकान्यांनी चालुक्यांच्या काळात महत्वपूर्ण सेनिकी जबाबदारी पार पाडली होती. हे ही स्पष्ट होते आणि चालुक्य साम्राज्यविस्तारात त्यांनी महत्वाची भुमीका पार पाडली होती. तसेच होटलच्या अग्नीकुल घराण्यानेही चालुक्यकाळात आपले भरपूर योगदान दिले. आणि होटल परिसराला पराक्रमाचा आणि स्थापत्य निर्मितीचा फारमोठा सांस्कृतीक वारसा दिला. केवळ शिलालेखावरुनच होटल परिसराची माहिती मिळते म्हणुन आणखी सविस्तर संशोधन होणे गरजेचे आहे.

संदर्भप्रथं सूची :

१. Epigraphia Indica Vol. XXXV, Part IV, Oct-१९६३, (Delhi-१९६३)
२. Inscriptions from Nanded District (Ned-१९६८) (pg १५९-१७०) D.C. Sirkar and G.Bhattacharya.
३. Inscriptions from Nanded District (Ned १९६८) लेख क्र.१२, पृष्ठ २२-२३ - श्रीनिवास रित्ती, ग.च.शेळके
४. महाराष्ट्रातील वारवस्थापत्य, पृष्ठ ५२- ग.च.शेळके
५. देगलूर महाविद्यालय, अभिव्यक्ती, अंक दुसरा/वर्ष दुसरे. - संपादक प्रकाश जोशी
६. प्राचीन भारत का इतिहास - व्ही.डी.महाजन.
७. भारतीय इतिहास - डॉ.ए.के.मित्तल.
८. इतिहास - व्ही.डी.शिंदे.
९. सज्जादा, सव्यद अलिशा यांची घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत.
१०. सज्जादा, अरिफोहीन (वय ७८ वर्ष) यांची घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत.
११. प्रा.डॉ.शेख जुबेर अहमद यांची घेतलेली प्रत्यक्ष मुलाखत.


Dr. Anil Chidrawar
 I/C Principal
 A.V. Education Society's
 Dogloor College, Dogloor Dist. Nanded